



महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग

Maharashtra Electricity Regulatory Commission



माहितीचा
अधिकार



निर्णय क्र. मविनिआ/माअअ/अपील/०२/२०२१/२०२१/५१

दिनांक-१५.०२.२०२१

माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्याचा दिनांक : २८.१२.२०२०
जन माहिती अधिकारी यांनी उत्तर दिल्याचा दिनांक: २५.०१.२०२१
प्रथम अपील प्राप्त झाल्याचा दिनांक : ०३.०२.२०२१
प्रथम अपील निकाली काढल्याचा दिनांक : १५.०२.२०२१

समक्ष प्रथम अपिलीय अधिकारी

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, मुंबई

(माहिती अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम १९ अंतर्गत.)

अपील क्र. ०२/२०२१

अपीलकर्ता:

श्री. जगनसिंह राजपूत

विरुद्ध

प्रतिवादी :

जन माहिती अधिकारी, मविनिआ, मुंबई

अपिलाचे तथ्य :-

- १) अपिलकर्ता यांनी दिनांक २८.१२.२०२० रोजी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज केला. त्यानुसार प्रतिवादी यांनी दिनांक २५.०१.२०२१ रोजीच्या पत्रान्वये अपिलार्थी यांना माहिती उपलब्ध करून दिली. त्या अनुषंगाने अपिलार्थी यांनी दिनांक ०३.०२.२०२१ रोजी वरील अपिल दाखल केले आहे.
- २) प्रथम अपिलीय अधिकारी यांनी अपिलार्थी यांना दिनांक ०३.०२.२०२१ रोजी नोटिस पाठवून दिनांक १२.०२.२०२१ रोजी सुनावणी आयोजित केली. अपिलार्थी यांनी दिनांक १०.०२.२०२१ रोजी प्रथम अपिलीय अधिकारी यांना ई-मेल द्वारे 'व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे' सुनावणी घेण्याची विनंती केली त्यानुसार 'व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे' सुनावणी घेण्यात आली. सुनावणी च्या वेळी अपिलार्थी व माहिती अधिकारी हे दोन्ही हजर होते. अपिलार्थी व माहिती अधिकारी यांनी मौखिक निवेदन सादर केले.

३) अपिलालील दस्तऐवज व निवेदनावरून अपिलालील मुद्दे खालील प्रमाणे आहेत -

मागितलेली माहिती:-

- १) आपल्या राज्यामध्ये विज वितरण कंपनीचे लायसेन्सी अधिकारी ग्राहकाने नियमबाह्य औद्योगिक कनेक्शन घेतले साध्या ग्राहकाला कल्पना नसते तो औद्योगिक बिल आहे पाहतो व बिल भरतो पण लायसेन्सी अधिकारी जानुन बुजून त्याला भ्रष्टाचारासाठी पावरलुम स्वतःहून नोंद करतो त्यामध्ये ग्राहकाची कोणतीही चुक नसताना एक दोन वर्षांनंतर तोच अधिकारी रिकव्हरीचे बिल देतो असे बिल देण्याचा अधिकार ग्राहक न्यायदृष्टीने लायसेन्सीला ५० महिन्यांचा असल्याचा जिआर प्रत स्वाक्षरी प्रत मिळावी.
- २) मुद्दा क १ प्रमाणे ग्राहकाने औद्योगिक कनेक्शन पूर्ण कागदपत्रासह अधिकाऱ्याने लावले ग्राहक १ वर्षाचे बिल भरल्यानंतर तोच अधिकारी भ्रष्टाचारासाठी त्या ग्राहकाला कोणतही कागदपत्र न देता वाणिज्य टेरिफ वापरत आहे म्हणून विज कायदा २००३ प्रमाणे रिकव्हरीचे बिल देतो व प्रथम अपील अधिकारी तोच असतो ज्याने रिकव्हरी लावली ग्राहक सर्व पुरावे दिल्यानंतर ही के-२ ग्राहकास देवून चुकीचा भुर्दंड भरा अन्यथा विद्युत निरीक्षक कडे जा प्रमाणिक ग्राहकासाठी हया सर्व बाबी थांबविण्यासाठी ग्राहक न्यायदृष्टीने लायसेन्सी अधिकाऱ्यावर कोठे तक्रार नियम १५.४ मध्ये करता येते त्याची जिआर प्रत स्वाक्षरी मिळावी.
- ३) मुद्दा क्र. २ प्रमाणे विज कायदा २००३ च्या १३५ विज चोरीचा बदल अशाच लायसेन्सी अधिकाऱ्याचा आहेत त्या अशायाचे लाईनस्टॉफ मिटर बाहेर व वायर जॉईन्ट पत्रावर असल्यामुळे चुकीने डायरेक्ट करून जातात जो पावतो काहीकाळा पावेतो थांबून नंतर त्या ग्राहकाची चुक नसताना त्यावर १३५ कलम लावून रिकव्हरी वसुलतात हया बाबी थांबविण्यासाठी विज नियामक आयोग महाराष्ट्राच्या नियमाप्रमाणे प्रत्येक २ महिन्यांचा स्थळ तपावणी नसताना चुकीचे २४ महिन्यांची रिकव्हरी वसुलण्याचा अधिकार लायसेन्सी असल्याची जिआर प्रत स्वाक्षरी मिळावी.

जन माहिती अधिकारी यांचे उत्तर :-

- १) विज अधिनियम कायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या कार्यालयात कुठलेही प्रकरण हाताळले जात नाही. उक्त प्रकरणी याबाबत आयोगाच्या कार्यालयात कोणतीही प्रत उपलब्ध नाही.
- २) आपण विचारलेली माहिती ही प्रश्नार्थक स्वरूपाची आहे तसेच सदर कायदा हा काल्पनिक प्रश्न उपस्थित करण्याची किंवा जन माहिती अधिकारी यांच्याकडून प्रश्नांची उत्तरे शोधून देणे अपेक्षित नाही. माहिती अधिकार अधिनियम २००५ २(फ) नुसार माहिती मागावी जेणेकरून आपणांस जन माहिती अधिकारी यांच्याकडून आपणांस माहिती उपलब्ध करून देणे सोयीचे होईल.

प्रथम अपील दाखल करण्याचे कारण :-

अर्धवट माहिती असल्याबाबत. दिनांक २७.१२.२०२० रोजी माहिती अधिकाराच्या अर्जात नमुद केलेली माहिती मागितली असता दिनांक १७.०१.२०२१ रोजी माहिती देण्यात आली परंतु, ती अर्धवट आहे. पूर्ण माहिती द्यावी व प्रश्नार्थक म्हणणे ग्राहक व जनहितासाठी योग्य नाही. विज वितरण कंपनीचे अधिकारी २००३ च्या कायद्याचा चुकीचा फायदा घेवून बिल वसुलत आहे म्हणून विनंती करण्यात येते की माहिती सविस्तर मिळावी म्हणून प्रथम अपिल करण्यात येत आहे.

अपीलामध्ये निदर्शनास आलेले मुद्दे :-

अपिलार्थी व प्रतिवादी यांनी नमूद केलेल्या मौखिक निवेदनावरून तसेच अपीलातील मुद्द्यावरून असे दिसून येते कि, अपिलार्थी यांनी त्यांना जी माहिती प्रत्यक्ष पाहिजे आहे किंवा दस्तऐवज पाहिजे आहेत ते नमूद केलेले नाही.

अपिलार्थी यांनी त्यांच्या माहिती अधिकार अर्जात तक्रारनुमा माहिती सादर करून त्यांचे निवारण व त्या अनुषंगाने माहिती उपलब्ध करण्यास माहिती अधिकार अधिनियमांतर्गत अर्ज सादर केला आहे. माहिती अधिकार अधिनियम कायदा, २००५ हा तक्रार निवारण करण्यास नसून, माहिती जी कार्यालयात उपलब्ध आहे ती देण्यास/उपलब्ध करण्यास आहे. करिता माहिती अधिकारी यांनी दिलेला आदेश योग्य असून त्यात हस्तक्षेप करण्याची गरज वाटत नाही.


अपिलार्थी यांना नेमकी कोणती माहिती पाहिजे आहे ती स्पष्टपणे माहिती अधिकार अर्जात नमूद करून माहिती कार्यालयातून उपलब्ध करून घ्यावी. ते ह्या संबंधाने पुनःश्च नव्याने अर्ज करू शकतात.

करिता अपिल खारीज करून निकाली काढण्यात येत आहे.

जर प्रथम अपिलीय अधिका-यांच्या उत्तराने आपले समाधान झाले नाही तर आपण राज्य माहिती आयुक्त, १३वा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, मंत्रालयासमोर, मुंबई- ४०० ०३२ येथे अपील दाखल करू शकता.

निर्णय

अपील खारीज करून निकाली काढण्यात येत आहे.


15.02.2021

(अनिलकुमार उके)

संचालक विधी (प्रभारी) तथा प्रथम अपिलीय अधिकारी

प्रति,
श्री. जगनसिंह राजपूत,
ओमसाई निवास, बॅरेक नंबर ८,
रूम नं. ४, उल्हासनगर-१,
जि. ठाणे - ४२१००१
मो.नं.९८६०१९७८०८


15.02.2021

(अनिलकुमार उके)

संचालक विधी (प्रभारी) तथा प्रथम अपिलीय अधिकारी